

**GHV INFRA PROJECTS LIMITED**

(Formerly known as Sindu Valley Technologies Limited)

Date: November 22, 2025

To,
Department of Corporate Services
BSE Limited
P. J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai – 400001

Company Scrip ID: GHVINFRA
Company Scrip Code: 505504

Subject: Newspaper publication for the Notice of 48th Annual General Meeting and Remote E-Voting Information.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30, 44 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India (as amended), Please find enclosed copy of Newspaper Publication for giving Notice of the 48th Annual General Meeting of the Company to be held on Monday, December 15, 2025 at 03:00 P.M. (IST), through Video Conferencing/Other Audio-Visual Means ("VC/OAVM") facility and Remote e-voting information, published on Saturday, November 22, 2025 in following Newspaper(s):

1. The Financial Express and
2. Mumbai Lakshadweep

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,
Yours faithfully

For GHV Infra Projects Limited
(Formerly known as Sindu Valley Technologies Limited)

Daksh Tulsibhai Mewada
Company Secretary & Compliance Officer

Encl: Newspaper Publications

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate (s) for 250 Equity shares bearing Equity certificate. Nos. 434274 & 1376876 and Distinctive Nos. 617671021 – 617671120 & 1398551278 – 1398551427 under the folio no. 04595645 of Larsen & Toubro Ltd standing in the name (s) of Late. Savitri Devi Lhila alias Daw Sawatri Devi Lhila .I have been lost or mislaid and the undersigned has / have applied to the Company to issue duplicate Certificate(s) for the said shares. Any person who has any claim in respect of the said shares should write to our Registrar, **KFin Technologies Limited**, Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Hyderabad- 500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Place: Mumbai Sd/-
Date : 22-11-2025 Puneet Lhila

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN THAT THE SHARE CERTIFICATES NOS 41094, 107309, 181059, 252737 FOR ORDINARY SHARES BEARING DISTINCTIVE NOS. 70285131 - 70291340, 2538572111 - 2538575215, 3895385297 - 3895384611, 8096112235 - 8096121549 OF ITC LIMITED STANDING IN THE NAMES OF FRENMI MINOQ PRESSWALA, FARIDAH JEHANGIR SACHINWALA, SHAHJAD JEHANGIR SACHINWALA HAVE BEEN REPORTED LOST AND THAT AN APPLICATION FOR ISSUE OF DUPLICATE CERTIFICATES IN RESPECT THEREOF HAS BEEN MADE TO THE COMPANY'S INVESTOR SERVICE CENTRE. ITC LIMITED 37, JLNHRU ROAD, KOLKATA - 700 071 TO WHOM OBJECTION, IF ANY, AGAINST ISSUANCE OF SUCH DUPLICATE SHARE CERTIFICATE(S) SHOULD BE MADE WITHIN 15 DAYS FROM THE DATE OF PUBLICATION OF THIS NOTICE.

THE PUBLIC ARE CAUTIONED AGAINST DEALING IN ANY MANNER WITH THESE SHARES.

EAST COAST RAILWAY

CORRIGENDUM NO.06

to Tender Notice No. EPC-CECONIBBS2025039, Dtd.: 08.09.2025

The following modifications have been made against above Tender Notice which may please be noted.

Sl. No. 1: Tender closing date & time: As published vide Corrigendum No. 5 - at 1200 hrs. of 21.11.2025. **Now to be read as: at 1200 hrs. of 28.11.2025.**

Sl. No. 2: Physical submission of all documents listed in clause No. 2.11.2 of RFP document: As published vide Corrigendum No. 5 - at 1200 hrs. of 02.12.2025. **Now to be read as: at 1200 hrs. of 09.12.2025.**

Sl. No. 3: Opening of technical bids at venue as mentioned in clause No. 2.11.4 (i) of RFP document: As published vide Corrigendum No. 5 - at 1200 hrs. of 02.12.2025. **Now to be read as: at 1200 hrs. of 09.12.2025.**

For details, the intending tenderer(s) are advised to visit the website www.ireps.gov.in.

Chief Administrative Officer (Con)/
PR-161/C/25-26 Bhubaneswar

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

FOR DAILY BUSINESS.

FINANCIAL EXPRESS

THE BUSINESS DAILY.

GHV

GHV INFRA PROJECTS LIMITED

Registered Office: A-511, 5th Floor, Kanakia Vail Street, Andheri Kurla Road, Andheri (East), Chakala MIDC, Mumbai - 400093.

Tel: +91 22 6941 1500, Email: info@ghvinfra.com Web: www.ghvinfra.com CIN No.: L43900MH1976PLC457495

NOTICE OF 48TH ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 48th Annual General Meeting (AGM) of the Members of GHV Infra Projects Limited (the Company) will be held on Monday, December 15, 2025 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") without the physical presence of the Members at a common venue. In compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and in compliance with Circulars issued in this regard by The Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities and Exchange Board of India ("SEBI") to transact business(es) as detailed in the Notice dated November 13, 2025.

Accordingly, the Notice of the AGM along with the weblink of Annual Report of the Company for the Financial Year ended on March 31, 2025 have been sent electronically on Friday, November 21, 2025 to the Members whose e-mail addresses are registered with Depository Participant(s) The Company/MFUG Intime India Private Limited/Registrar and Share Transfer agent ("RTA"). The Company shall send a physical copy of the Annual Report 2024-25 to those Members who request for the same at cs@ghvinfra.com mentioning their Folio No./ DP ID and Client ID. Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, a letter is being sent to the shareholders whose email addresses are not registered with the Company/DP, providing a web-link for accessing the Annual Report for FY 2024-25.

A copy of the Notice of AGM and the Annual Report is available on the website of the Company at <https://ghvinfra.com/annual-report/> and on the website of Stock Exchange at www.bseindia.com and also on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at <https://evoting.nsdl.com>.

In compliance with the provision of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of Listing Regulations, the Members are provided with the facility to cast their vote remotely on all resolutions set forth in this notice through electronic voting platform of National Securities Depository Limited ("Remote e-voting") and also through e-voting at the AGM.

The remote e-voting will commence on Friday, December 12, 2025, at 09:00 A.M. (IST) and will end on Sunday, December 14, 2025, at 05:00 P.M. (IST) and thereafter the remote e-voting module shall be disabled/locked. The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time. Once the vote on a resolution stated in the AGM Notice is cast by a member through remote e-voting, the member shall not be allowed to change it subsequently and such vote which has been cast using remote e-voting shall be treated as final.

Members attending the AGM who have not already cast their votes by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to cast their vote electronically during the AGM. The Members may participate in the AGM even after exercising their rights to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again during the AGM. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on Monday, December 08, 2025 (the cut-off date) shall be entitled to cast vote through remote e-voting or e-voting during the AGM. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Monday, December 08, 2025. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only.

Any person who acquires Shares and becomes Member of the Company after the dispatch of the AGM Notice and holds shares as on the cut-off date may use the existing User ID and password if they are already registered with NSDL for e-voting or follow the detailed procedure mentioned in AGM Notice or may obtain the User ID and password by sending request at evoting@nsdl.com or call at toll free no.: 022- 4886 7000.

The manner of casting votes through remote e-voting or through e-voting during the AGM for members holding shares in dematerialised mode, physical mode, and for members who have not registered their e-mail address, is provided in the Notice of AGM.

Members are provided with a facility to attend the AGM through electronic platform provided by NSDL. Members are requested to visit <https://www.evoting.nsdl.com> and access the shareholders'/members' login by using the remote e-voting credentials provided to them.

Kothari H. & Associates, Practicing Company Secretaries, to act as the Scrutiniser for remote e-voting as well as the e-voting on the date of the AGM, in a fair and transparent manner.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 022- 4886 7000 or send a request to at evoting@nsdl.com

For GHV INFRA PROJECTS LIMITED

Sd/-
Daksh Tulsiabhai Mewada
Company Secretary & Compliance Officer

Date: November 21, 2025
Place: Mumbai

Dhanvarsha

TRUCAP FINANCE LIMITED

Registered Office: 3rd Floor, A Wing, D.J. House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai – 400069, Maharashtra.

GST No: 27AAACD9887D1ZC

Corporate Identity Number: L64920MH1994PLC334457

PUBLIC NOTICE

This is to inform the customers and public at large that TruCap Finance Limited, a Non-Banking Financial Company, registered with Reserve Bank of India (RBI), having its registered office at 3rd Floor, A Wing, D.J. House, Old Nagardas Road, Andheri (East), Mumbai – 400 069 ("Company"), is closing its branch office located at 1st Floor, Premises No.21, PP Chambers, Fateh Ali Road, Near KMDCC Office, Dombivli (E) – 421201, ("Branch"). This is to further inform that the outstanding of the entire loan book serviced by this Branch as on date of this publication is NIL and there is no new business being conducted or customers serviced from this Branch. Accordingly, the Branch will be closed with effect from February 20, 2026. Any customers or persons who have any concerns or need clarifications from the Company, can contact the Company by sending an email at contact@trucapfinance.com or calling at 1800 2102100.

All concerned are requested to take note of same.

Date: November 20, 2025

For TruCap Finance Limited.
Sd/-
Authorised Signatory

केनरा बैंक Canara Bank

भारत सरकार का बैंक A Govt. of India Undertaking

CANARA BANK, REGIONAL OFFICE NAVI MUMBAI

Circle Office Bldg. C-14, G Block, 8th Floor, A Wing, BKC, Bandra (East) Mumbai-400 051 Email : Recoveryronm@Canarabank.com

REF:RO/LEGAL/SARFAESI/04/AJ/2025-26 DATE: 04.11.2025

To,
Mr. Shaikh Nazir Hussain
Flat No. 1 2 1st Floor, Type B, Buldg N 17 Sandeepani CHS. Ltd. Sec 21 22, CBD Belapur, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400 614
Arjida N. Shaikh
Sandipani CHS. B17, Near Iker Colony, Sec. 21 22, CBD Belapur, Navi Mumbai, Thane, Maharashtra-400 615.

Subject: NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002 (SARFAESI ACT, 2002) READ WITH SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002 AS AMENDED FROM TIME TO TIME.

Sir,

The undersigned being the Authorized Officer of **Canara Bank, NERUL EAST II (MAHARASHTRA)** branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:-

That **MR. SHAIKH NAZIR HUSSAIN AND MRS. ARJIDA N. SHAIKH** (hereinafter referred to as "THE BORROWER") have availed credit facility / facilities stated in **Schedule A** hereunder and have entered into the security agreements in favour of secured creditor. While availing the said credit facilities, you have expressly undertaken to repay the loan amount/s of **₹ 25,45,656.18 (Rs. Twenty Five Lakhs Forty Five Thousand Six Hundred Fifty Six and Paise Eighteen Only)** with interest thereon in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. You (The Person mentioned in **Schedule B**) are also entered into to agreements against the secured assets which are detailed in **Schedule B** hereunder.

However, from APRIL 2022, the operation and conduct of the said financial assistance / credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the borrower towards the secured creditor as on date amounts to **₹ 25,45,656.18 (Rs. Twenty Five Lakhs Forty Five Thousand Six Hundred Fifty Six and Paise Eighteen Only)**, the details of which together with the future interest rate are stated in **Schedule C** hereunder. It is further stated that the borrower / Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facilities having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt. Installment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as **Non-Performing Asset (NPA)** as on **18.01.2023** (MOC Maintained as on **31.10.2025**) in accordance with the directives / guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India.

The secured creditor to through this notice brings to your attention that the borrower has failed and neglected to repay the said dues / outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the borrower as stated in **Schedule C** hereunder to the secured Creditor **within 60 days** from the date of receipt of this notice that you are also liable to pay future interest at the rate of 10.50% Per Annum together for Housing Finance with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues.

Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. **₹ 25,45,656.18 (Rs. Twenty Five Lakhs Forty Five Thousand Six Hundred Fifty Six and Paise Eighteen Only)**, together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Sec. 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4) (a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue:-

13(4) - In case the borrower / Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely;

a) Take Possession of the secured assets of the Borrower / Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;

b) Take over the management of the business of the borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset.

Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the borrower is held as security for the debt; Provided further that where the management of the whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt;

And under other applicable provisions of the said Act.

Your attention is invited to provisions of sub section (8) of Section 13, in respect of time available, to redeem the secured assets.

You are also put on notice that in term of Section. 13(13) the borrower/ Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in Schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction / restraint, as provided under the said act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this regard you shall have to render proper accounts of such realization / income.

This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you.

This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and / or any other law in force.

Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of non-compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs and consequence.

Thanking You.

Yours Faithfully,

AUTHORISED OFFICER

ਪੰਜਾਬ ਨੈਸ਼ਨਲ ਬੈਂਕ

...ਭਾਸ਼ੇ ਦਾ ਪ੍ਰਾਕ੍ਰਿਤਿ !

punjab national bank

...the name you can BANK upon !

Sale Notice for Sale of Immovable Properties

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical/symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank/ Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties.

SCHEDULE OF THE SECURED ASSETS

Lot No.	Name of the Branch Name of the Account Name & Addresses of the Borrower / Guarantors Account	Description of the Immovable Properties Mortgaged / Owner's Name (Mortgagors of property(ies)) & Details of the encumbrances known to the secured creditors	A) Date of Demand Notice u/s 13(2) of SARFESI ACT 2002 B) Outstanding Amount as on 30/09/2025 C) Possession Date u/s 13(4) of SARFESI ACT 2002 D) Nature of Possession Symbolic / Physical / Constructive	Reserve Price EMD Bid Increase Amount	Date / Time of E-Auction
1	Branch : Ichalkaranji Account Name: Singh Dairy Products Krishna Kumar Singh (Partner) Shailesh Kumar Singh (Partner) Mrs. Pushpa Singh	Flat No. E 201, 2nd Floor, Atlanta CHS Evershine Nagar, Malad (West). Near RYAN international School, Mumbai - 400064 Encumbrance - Not Known	A) 31.05.2022 B) Rs. 1,22,59,658.70 + further interest & charges C) 02.12.2022 D) Symbolic Possession	Rs. 96.00 Lac Rs. 9.60 Lac Rs. 0.50 Lac	Dt. 30/12/2025 11.00 A.M. to 4.00 P.M.

TERMS & CONDITIONS: The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions :- 1) The properties/ies are being sold on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS BASIS" **WHATEVER THERE IS BASIS"**. 2) The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation, 3) The Sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the Website <https://baanknet.com> on 30/12/2025, 11.00 am. 4) For detailed term and conditions of the sale, please refer <https://baanknet.com> & www.pnbindia.in.

Date : 20/11/2025
Place: Kolhapur

STATUTORY SALE NOTICE UNDER RULE 8(6) OF THE SARFAESI ACT, 2002

Authorised Officer,
Punjab National Bank (Secured Creditor)

बैंक ऑफ बरौदा Bank of Baroda

Bank of Baroda, Goregaon West Branch:
179/180, Kamalacharan, Jawaharnagar, Rd. No. 2, Goregaon (West), Mumbai - 400104. E-mail: VJGORE@bankofbaroda.com

NOTICE TO BORROWER

(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

To,

M/s. PRABHAT TRADERS,
Address: Plot No. 6, Block A, Kandivli Co-operative Industrial Estate, Government Industrial Estate, Hindustan Naka, Charkop, Kandivli East, Mumbai - 400067.
Email: SSP49436@GMAIL.COM

MR. NATHMAL LALCHANDJI JAIN (PARTNER)
Address: 2/8, Rajendra Park, Station Road, Near Nalanda Shopping Centre, Motilal Nagar, Goregaon(W), Mumbai - 400104.

MR. PRAVEEN NATHMALJI JAIN (PARTNER)
Address: 2/8, Rajendra Park, Station Road, Near Nalanda Shopping Centre, Motilal Nagar, Goregaon(W), Mumbai - 400104.

SUB: Notice under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, hereinafter called "Act".

Dear Sir / Madam,

Re: Credit facilities with our Goregaon West Branch.

We refer to Sanction letter no. **SMELF/MZ/A-3542019-20 dated 17/12/2019** conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction, you have availed and started utilizing the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as under:-

Nature and type of facility	Sanction Limits	Rates of interest	O/s as on 02-11-2025	Security agreement with brief description of securities (please mention the details of security agreements and details of mortgaged property including total area and boundaries)
Overdraft- 8973040 0000043	Rs. 2,80,00,000.00	One-year BRLLR (9.40%) + SP (0.25%) + 6.00% with monthly reset i.e. 15.65% p.a. (Floating ROI)	Rs. 2,81,87,704.65* + accrued interest & charges w.e.f. 01.11.2025 (* inclusive of interest up to 31.10.2025)	Registered Mortgage of Industrial RCC building (Ground +1) admeasuring 4321 Sq.ft. (Built up area) constructed on Plot No. 6A, admeasuring 648 Sq yards in Kandivli Co-operative Industrial Estate, Hindustan Naka, Charkop, Kandivli West, Mumbai - 400067.

2. In the letter of acknowledgment of debt dated 23/01/2024, you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs.2,69,68,204.04 as on 23/01/2024. The outstanding's as stated above, include further drawings, interest and other charges debited to the account.

3. As you are aware, you have committed defaults in payment of interest on above loans/outstanding for the Quarter ended - September 2025. You have also defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment on September 2025 and thereafter.

4. Consequently upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 02-11-2025 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs.2,81,87,704.65 (Rupees Two Crores Eighty One Lakhs Eighty Seven Thousand Seven Hundred Four and Sixty Five Paise only) along with Interest and Charges until payment in full as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

7. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13 (13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

8. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered to you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/ tender/ private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

9. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully,
(KULDEEP ASHUTOSH)
Chief Manager -Authorised Officer, Bank of Baroda, Goregaon West branch
Dated: 03-11-2025
CC to: 1) Nathmal Lalchand Jain - Partner 2) Pravin Kumar Nathmal Jain - Partner
Note: All notices issued earlier under SARFAESI Act are hereby withdrawn.

NOTICE TO GUARANTOR

(UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

By Hand delivery / By Registered post with AD / By Courier

To,

MR. NATHMAL LALCHANDJI JAIN (GUARANTOR),
Address: 2/8, Rajendra Park, Station Road, Near Nalanda Shopping Centre, Motilal Nagar, Goregaon(W), Mumbai - 400104.

MR. PRAVEEN NATHMALJI JAIN (GUARANTOR),
Address: 2/8, Rajendra Park, Station Road, Near Nalanda Shopping Centre, Motilal Nagar, Goregaon(W), Mumbai 400104. M: 9320093688.

SUB: Notice under Section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, hereinafter called "Act".

Sir/ Madam,

Re: Your guarantee for credit facilities granted to M/s. Prabhat Traders.

1. As you are aware, you have by a guarantee dated 23.01.2019 guaranteed payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities then and at any time thereafter owing or incurred to us by **M/s. Prabhat Traders**, for aggregate credit limits of **Rs. 3.00 Crores** with interest thereon more particularly set out in the said guarantee document.

2. We have to inform you that the borrower has committed defaults in payment of his liabilities and consequently his account has been classified as non-performing asset. A copy of the notice dated **03-11-2025** Under section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 sent by us to the borrower is enclosed. Since the borrower has committed defaults, in terms of the guarantee you have become liable to pay to us the outstanding amount of loan/credit facilities **Rs. 2,81,87,704.65 (Rupees Two Crores Eighty One Lakhs Eighty Seven Thousand Seven Hundred Four and Sixty Five Paise only) along with Interest and Charges** until payment in full and we hereby invite the guarantee and call upon you to pay the said amount within 60 days from the date of this notice. Please note that interest will continue to accrue at the rates specified in para 1 of the notice dated **03-11-2025** served on the borrower (copy enclosed).

3. We further wish to inform you that in regard to the security provided by you to secure your guarantee obligations for the due repayment of the loans and advances by the borrower, this notice of 60 days may please be treated as notice under sub-section (2) of section 13 of the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. We further give you notice that failing payment of the above amount with interest up to the date of payment, we shall be at liberty to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

4. We invite your attention to sub-section(13) of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

5. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act in terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/inviting quotations/tender /private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

6. Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, in the right to make further demands in respect of sums owing to us.

Yours faithfully,
(KULDEEP ASHUTOSH)
Chief Manager -Authorised Officer, Bank of Baroda, Goregaon West branch
Dated: 03-11-2025
Enclosure: Copy of notice dated 03-11-2025 to borrower
Note: All notices issued earlier under SARFAESI Act is hereby withdrawn.

ARMB Branch Office, Kolhapur: 1182/17, Ground Floor, Rajarampuri, 4th Lane, Takala, Kolhapur 416008


Email id: cokolhapur@pnb.bank.in, Ph : 0231- 2524017

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. रोहम सतिश गोवर्धन व श्री. सतिश गोपालराव गोवर्धन हे फ्लॅट क्र.११०१, ११वा मजला, जी.-जीएम कोहीसोलि., पांचपाखाडी, सुंदरन पार्क, कुसुमाग्रज मार्ग, समता नगर, वागले इस्टेट, ठाणे (प.)- ४००६०४ येथील जागेचे मालक आहेत. त्यांनी बँकेच्या नावे सद्य फ्लॅटचे गहाणखत मिमांण करण्याकरिता आयडीसीआय बँक लिमिटेडशी संपर्क साधला आहे.

आमच्या अशिलांनी अम्हाला कळविले आहे की, दिनांक १८.०१.२००४ रोजीच्या विक्रीकरिता नोंदीणीकृत कारनामाद्वारे मे. सुंदरन एंटरप्रायझेसने सद्य फ्लॅट क्र.११०१ ही जागा श्रीमती लक्ष्मी एस. पोटेकर व श्री. सच्चिता भिक्कु पोटेकर यांना विक्री केली आहे. श्रीमती लक्ष्मी सच्चिता पोटेकर व श्री. सच्चिता बी. पोटेकर हे सोसायटीचे प्रामाणिक सदस्य आणि १००% (प्रत्येकी ५०%) मालक आणि भागधारक झाले. श्री. सचिच भिक्कु पोटेकर यांचे दिनांक ०१.०३.२०११ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वासदार श्रीमती लक्ष्मी एस. पोटेकर (पत्नी), श्रीमती सोनिया हरिन भोसले (सचिच पोटेकर मुलगी) आणि स्वर्गीय अनिता मुखर्जी (मुलगी) यांचे ०१.११.२०१९ रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात श्री. सोहम देवाजी सुलगाँजी (मुलगा) आणि श्री. देवाशिष सुलगाँजी (पती) हे आहेत. सद्य फ्लॅट क्र.११०१ च्या संदर्भात विक्री, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क, बक्षीस, ट्रस्ट, वासा, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, विकास हक्क, सुविधा किंवा इतर कोणत्याही प्रकाराे त्या फ्लॅटविकट किंवा त्याविकट कोणताही दावा असलेल्या कोणत्याही व्यक्तीने या तारखेव्यसून सात दिवसांच्या आत खालील पत्त्यावर सहाय्यक दस्तावेजांसह लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे, अन्यथा असा कोणताही दावा अस्तित्वात नाही हे मान्य केले जाईल आणि जर काही असेल तर तो माग मानला जाईल.

मुंबई आज दिनांकीत २२ नोव्हेंबर, २०२५
मे. जी.एच. शुक्ला अॅण्ड कं. (वकील व नोटीरी)
कार्यालय क्र.३०, ३रा मजला, इस्ताम इमारत, अकबरअलीज मेस समोर, व्ही.एन. रोड, फाऊन्टन, मुंबई-४०००११.



Truhome
FINANCE

नोंदीणीकृत कार्यालय: श्रीनिवासा टॉवर, १ला मजला, दत्तात्रा क्र.५, जुना क्र.११, २री लेन, सेनादोरा रोड, अन्वरापेट, चेन्नई-६०००१८. शाखा कार्यालय: लेहल-३, बोम्बार्ड टॉवर्स, इस्ट विंग, सी-२ ब्लॉक, वांद्रे कुली कॉम्प्लेक्स, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१. वेबसाईट: <http://www.truhomefinance.in>

सांकेतिक ताबा सूचना

ज्याअर्बी, खालील स्वाधरीकर्ती हे सिस्कुटीइक्वेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेस्यु अँड एम्प्लोमेंट ऑफ सिस्कुटी इंटेरप्ट अँड २००१ (सद्य कायदा) अंतर्गत द्रुहोम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुटी इंटेरप्ट (एम्प्लोमेंट) रकस, २००१ च्या नियम ३ सहवाचिता कसम १३(११) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सद्य मागणी सूचनेत नमुद्र रक्कम जमा करण्याकरिता तत्क्यात तपशिलानुसार कर्जदार यांना मागणी सूचना विव्रितरी केली होती.

कर्जदारा यांनी नमुद्र केलेली रक्कम भरण्यास अस्मर्थ ठरले असु कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, कायदाच्या कलम १३(४) सहवाचिता नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत द्रुहोम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) मालमतेचा सांकेतिक ताबा २०.११.२०२५ रोजी घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मागमतेकडे कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेसह कोणताही व्यवहार केलेला अस्तित्वास देत असलेली रक्कम तसेच त्यावरील पुढील व्याजासह संपूर्ण रक्कम द्रुहोम फायनान्स लिमिटेड (पुर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड) कडे जमा करावी. कर्जदाराचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उल्लब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तत्तुद आहे.

कर्जदाराचे नाव व पत्ता

१. सोमनाथ पान, २. मौसम पान

दोघांचा पत्ता: जी१, गंगोत्री इमारत, अल्कापुरी रोड, आचोला, नालोसास पुर्व, वर्साई-४०११०३. दुसरा पत्ता: कालीपूर, गल्माचा, चंडीदला, कुण्णपूर, पान पात्र, हाव्डी, पश्चिम बंगाल-७११७०८.

दुसरा पत्ता: फ्लॅट क्र.बी/१०५, १ला मजला, आशि श्री साधन धोम कोहीसोलि., अ.क.१०३, ६५, राजन पाडा, आचोळे क्रॉस रोड, आंबेडकर स्टॅन्डनवड, नालासोपारा पुर्व-४०११०९.

दुसरा पत्ता: मोनबर म्हाला, ह्याली, पश्चिम बंगाल-७१२३११.

मागणी सूचनेनुसार देय रक्कम


मागणी सूचना दिनांक: ११.०१.२०२५. दिनांक ०१.०९.२०२५ रोजी देय रक्कम रु.१९,९९,१२०.००/- (एधये प्लेसीणस लाख एकोणसाठ हजार एकोठी पैसे फाक) तसेच पुढील व्याजासह आणि आनुषंगिक खर्च, खर्च इत्यादीसह. कर्ज खाते क्र.: एसएचएएलएचटीएचएच१०००१८५३

तारणा मालमतेचे वर्णन

मालमतेचे मालक: सोमनाथ पान

फ्लॅट क्र.बी/१०५, १ला मजला, क्षेत्रफळ ३८५ चौ.फु. अर्धात ३५.७८ चौ.मी. विल्टअप क्षेत्र, ओम श्री साईधाम को-ऑप.ही.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, जमीन सन्ई क्र.१०३ (नवीन), ६७ (जुना), हिस्सा क्र.भाग, पाच आचोळे, राजन पाडा, आचोळे क्रॉस रोड, नालासोपापरा पुर्व, ता. वर्साई, जिल्हा पालाघर-४०१२०९, वर्साई-विरार शहर महानगरपालिकेच्या मधयित आणि उप-निबंधक जिल्हा वर्साई-१ ते ६ च्या क्षेत्रात आणि नोंदीणी जिल्हा पालघर येथे असलेल्या स्वा्थार मालमतेच्या जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: पालघर सही/- प्राधिकृत अधिकारी - द्रुहोम फायनान्स लिमिटेड दिनांक: २०.११.२०२५ (पुर्वीची श्रीराम हाऊसिंग फायनान्स लिमिटेड)



SHIRIRAM
Finance

नोंदीणीकृत कार्यालय: श्री टॉवर्स, प्लॉट क्र.११ए, सायब फेज, ईडीस्ट्रुल इस्टेट, पुन्हे, चेन्नई-६०००३१. शाखा कार्यालय: सोलिटेर कॉरिडोर फेज, इमारत क्र.१०, १०६१, दवा मजला, गुरु हारोविकी मॉर्ग, चकला, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००१० वेबसाईट: www.shriramfinance.in

वास्तविक ताबा सूचना

टिप: एससीएलटी, चेन्नईच्या आदेशानुसार श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड मध्ये एकत्रीकरण कोणतात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर दिनांक ३०.११.२०२२ रोजी प्राप्त श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स लिमिटेड चे नाव श्रीराम फायनान्स लिमिटेड असे बदलण्यात आले. दिनांक ३०.११.२०२२ रोजी नाव बदलण्याच्या अनुषांगाने इन्फोर्मेशनचे प्रसाणपाव.

ज्याअर्बी, खालील स्वाधरीकर्ती हे सिस्कुटीइक्वेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेस्यु अँड एम्प्लोमेंट ऑफ सिस्कुटी इंटेरप्ट अँड २००१ (सद्य कायदा) अंतर्गत श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड (एससीएलटी)चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिस्कुटी इंटेरप्ट (एम्प्लोमेंट) रकस, २००१ च्या नियम ३ सहवाचिता कसम १३(११) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सद्य मागणी सूचनेत नमुद्र रक्कम जमा करण्याकरिता तत्क्यात दिल्याप्रमाणे तपशिलानुसार कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांना दिनांक ०६.०२.२०२५ रोजी मागणी सूचना विव्रितरी केली होती.

कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता यांनी जर नमुद्र केलेली रक्कम भरण्यास अस्मर्थ ठरले असु कर्जदार/सहकर्जदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, एससीएलटीचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या खालील स्वाधरीकर्त्यांनी सिस्कुटीइक्वेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेस्यु अँड एम्प्लोमेंट ऑफ सिस्कुटी इंटेरप्ट (एम्प्लोमेंट) रकस, २००१ (सफासिणी कायदा) च्या कसम १३(४) सहवाचिता सिस्कुटी इंटेरप्ट (एम्प्लोमेंट) रकस, २००१ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत मालमतेचा वास्तविक ताबा घेतलेला आहे इतर सर्व तपशीलांसह खालील तक्त्यामध्ये विशेषतः नमुद्र केलेल्या तारखांवर.

कर्जदाराचे नाव व पत्ता

श्री. रागर प्रकाश दलाल

धर. ९५६, संभाजी कासार रोड, मरकासाध इतवारी, नागपूर-४४४००२.

मे. दलाल एंटरप्रायझेस

धर. ९५६, संभाजी कासार रोड, मरकासाध इतवारी, नागपूर-४४४००२.

विठा मधुकर दलाल धर क्र.९५६, संभाजी कासार रोड, मरकासाध इतवारी, नागपूर-४४४००२.

प्रकाश मधुकर दलाल

धर क्र.९५६, संभाजी कासार रोड, मरकासाध इतवारी, नागपूर-४४४००२.

शांताबाई मधुकर दलाल

धर क्र.९५६, संभाजी कासार रोड, मरकासाध इतवारी, नागपूर-४४४००२.

मिना रावई दलाल धर क्र.९५६, संभाजी कासार रोड, मरकासाध इतवारी, नागपूर-४४४००२.

वास्तविक ताबा दिनांक: १९.११.२०२५

मागणी सूचनेनुसार देय रक्कम

दिवानंक २३.०६.२०१८ रोजी रु.१,१८,८८,९३१.१६/- (एधये एक कोटी अठरा लाख अठ्ठावणीशी हजार दोनशे बत्ती पैसे मोला फाक) भरणा करावे करारदानुसार अतिरिक्त व्याज आणि शुल्कासह इतर खर्च आणि अटी आणि शर्तीनुसार सर्व खाते क्र.: सीडीएनआरएचएच१६०३०४०००२


मालमतेचे वर्णन

एसएमसी धर क्र.९५६, संभाजी कासार रोड, मरकासाध, इतवारी वॉर्ड क्र.४४, मौजे नागपूर, शहर सन्ई क्र.१३१, शीट क्र.४८८, ता. व जि. नागपूर, जमीन क्षेत्र ४६४.६४० चौ.मी. विल्टअप क्षेत्र विव्रितरी ५२५.०८० चौ.मी.सह.

मालमतेच्या वाजुची त्तुसिमा: उत्तर: शहर सन्ई क्र.४९१, ४८५; दक्षिण: शहर सन्ई क्र.१४०; पुर्व: रस्ता; पश्चिम: शहर सन्ई क्र.९८१.

विशेषतः कर्जदार/जामिदार/तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस सावध करण्यात येत आहे की, मालमतेकडे कोणताही व्यवहार करू नये आणि मालमतेसह कोणताही व्यवहार केलेला अस्तित्वास श्रीराम फायनान्स लिमिटेड एसएफएल कडे पुढील व्याजासह जमा करावे. कर्जदाराचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवून घेण्यासाठी उल्लब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तत्तुद आहे.

ठिकाण: मुंबई सही/- प्राधिकृत अधिकारी दिनांक: १९ नोव्हेंबर, २०२५ श्रीराम फायनान्स लिमिटेड



जीएव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड

नोंदीणीकृत कार्यालय: प-५११, ५वा मजला, कान्हिया वॉटर टँक, अंधेरी कुर्ली रोड, अंधेरी (पूर्व), चकला एमआयसीसी, मुंबई -४०००९३. टूरु. +९१ २२ ६९४१ १५००, ईमेल: info@ghvinfra.com, वेब: www.ghvinfra.com

सीआयएन क्र.: एचए११००एएएच११७६१एएसी४५७४९५

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृक्श्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे होणाऱ्या कंपनीच्या ४८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सूचना देण्यात येत आहे की जीएव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड ('कंपनी') च्या सदस्यांनी ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('सभेसभ') सोमवार, १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:०० वाजता (भायचे) व्हिडिओ कॉन्फरस (व्हीसी) / अन्य दृक्श्राव्य माध्यम (ओएव्हीएम) द्वारे, ज्यामध्ये सदस्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय समाधिक ठिकाणी, कंपनी कायदा, २०१३ (कायदा) आणि त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या सर्व लागू तरतुदींचे पालन करून आणि सिस्कुटीइंट अँड एसचेनज बॉर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेमन्स अँड डिस्क्लोअर रिकव्हरमेंस) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) आणि बॉर्नोटर अकेनस मंडालय (एससीए) आणि सिस्कुटीइंट अँड एसचेनज बॉर्ड ऑफ इंडिया (सीबी) यांनी या संदर्भात जारी केलेल्या परिषदांचे पालन करून १३ नोव्हेंबर २०२५ च्या सूचनेमध्ये तपशीलवार वर्णन केलेल्याप्रमाणे व्यवसायावर विचारकर्ता करण्यासाठी आयोजित केली जाईल.

त्यानुसार, ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या प्रतीपत्ती वार्षिक अहवालच्या वेळीकहात वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना शुक्रवार, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आशा सस्य्यांना पाठवण्यात आले ज्यांचे ई-मेल पते डिजिटिडी सस्य्याणी/कंपनी/एम्प्लुकी इत्याय इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी (आयटीए)) कडे नोंदीणीकृत आहेत. कंपनी वार्षिक अहवाल २०२४-२५ ची वास्तविक प्राप्त ज्या सदस्यांनी cs@ghvinfra.com वर किर्ती केली आहे त्यांना याचा कोलिअे मल्लु/खी या अयवडी आणि कलवट अयवडी नमुद्र कसत पाडवेत. शिवाय, लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ३६(१)(ब) नुसार, ज्या भागधारकांचे ईमेल पते कंपनी/डीएमध्ये नोंदीणीकृत नाहीत त्यांना एक पत्र पाडवले जात आहे, ज्यामध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल पाठवण्यासाठी एक वेब-किंक प्रदान केली आहे.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची एक कॉपी अडवालाची प्राप्त कंपनीच्या वेबसाईट <https://ghvinfra.com/annual-report/> वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट www.bseindia.com वर आणि नॅशनल सिस्कुटीइंट डिजिटिडी लिमिटेड (एनएसडीएन) च्या वेबसाईट <https://evoting.nsdl.com> वर उपलब्ध आहे.

कंपना (व्यवसाय आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि लिस्टिंग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ मधील तरतुदींचे पालन करून, सदस्यांना नेमल सिस्कुटीइंट डिजिटिडी लिमिटेडच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्लॅटफॉर्म (मिोट ई-व्होटिंग) आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत ई-व्होटिंगद्वारे या सूचनेत नमुद्र केलेल्या सर्व ठाववर दृश्यणे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते.

मिोट ई-व्होटिंग शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०९:०० वा. (भायचे) सुरू होईल आणि रविवार, १४ डिसेंबर २०२५ रोजी सयंकाळी ०५:०० वा. (भायचे) संपेल आणि त्यानंतर मिोट ई-व्होटिंग पध्दत अक्षम/बर्लाक केले जाईल. वरील तारखे आणि वेळेनंतर मिोट ई-व्होटिंगला पयल्यानी दिली जाणार नाही. प्लीजच्या सूचनेमध्ये नमुद्र केलेल्या ठाववयर सदस्याने मिोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केल्यानंतर, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची पयल्यानी दिली जाणार नाही आणि मिोट ई-व्होटिंग वाकून टाकलेले असे मत अंतीम मानले जाईल.

एजीएममध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी मिोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही आणि अन्ध्या त्यांना सवे करण्यास मनाई नाही, ते प्लीसम द्यायान इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतील. मिोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार बायल्यानंतरही सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात परंतु एजीएम सस्य्यांच्या पत्ता पुढा मतदान करण्याची पयल्यानी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीने नाव सेलमवर, ०८ डिसेंबर २०२५ (अट-ऑफ तारीख) रोजी सदस्यांच्या नोंदीणीमध्ये किंवा डेवीदारंनी राहलेल्या तपशीलांच्या तपशीलांच्या मरकासाची नोंदीणीये नोंदकलेले आहे, त्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्यामिोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याचा अधिकार असेल. सदस्याचे मतदानाचे अधिकार अट-ऑफ तारखेला म्हणजेच सेलमवर, ०८ डिसेंबर २०२५ रोजी कर्तीपत्ती पेड-आय डिविडी भाग भांडक्यातील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणाने असतील. अट-ऑफ तारखेला सदस्य मसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने मानावी.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर रोअर्स खरेदी करून कंपनीचा सदस्य बनणारी आणि कट-ऑफ तारखेला रोअर्स घालू करणारी कोणताही व्यक्ती, ज् ती आधीच एमएसीडीएल कडे नोंदीणीकृत असेल तर ई-व्होटिंगिडी विषयान वारकसत आयवडी आणि पारसवई नमक शक्ते किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद्र केलेल्या तपशीलांच्या प्रक्रियेचे पालन करू शकते किंवा evoting@nsdl.com वर किर्तीने पाडवून किंवा टोल फ्री क्र.: ०२२-४८८६ ७००० वर कॉल करून वारकसत आयवडी आणि पारसवई मिश्रू शकते.


डीएमरेडिगल पद्धतीने रोअर्स मरकासाच्या सदस्यांनी, वास्तविक पद्धतीने रोअर्स असलेल्या सदस्यांसह आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता नोंदीणीकृत केलेला नाही त्यांच्यासाठी एजीएम द्यायान मिोट ई-व्होटिंग किंवा ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धत एजीएमच्या सूचनेमध्ये दिली आहे.

सदस्यांना एमएसडीएमध्ये प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्याची सुविधा प्रदान केली आहे. सदस्यांना किर्ती आहे की त्यांनी <http://www.evoting.nsdl.com> ला पेड द्यावी आणि त्यांना प्रदान केलेल्या मिोट ई-व्होटिंग प्रणालीद्वारे मतदान करण्याचा परसवई लॉगिन असेस करवा.

कोटारी एच. अँड असोसिएट्स, कर्नल कंणी साचिण, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेला मिोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंगद्वारा निमष आणि पारसवई पद्धतीने तपशीलां करणारे म्हणून काम करतील.

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागवत्सासाठी कलवार विचारले जाणारे प्रश्न (एफएव्हीए) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंगद्वारा पुस्तिका पात्र शकता किंवा टोल फ्री क्र.: ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा evoting@nsdl.com वर किर्तीने पाडवू शकता.

वीएव्ही इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडकरिता सही/- व्ष मुलसीभाई मेखाडा कंणी साचिण आणि अनुपलान अधिकारी



हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

संर्क पत्ता: प-५, हिरावा नगर, वरेंडर-२, नेवरा-२०३०११, नौ. कार्यालय: ०१, कर्माकुटी सेटर, वॉर्क ब्लॉक, प्लॉट नं.१६, प्लॉट ११०५०५, टूरु.११११११११००० टोल फ्री क्र.: १८०० १११ ८८००, ई-मेल: customer.care@herohousing.com, वेबसाईट: www.herohousingfinance.com, <https://www.herohousingfinance.com>

मागणी सूचना

सिस्कुटीइक्वेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल असेस्यु अँड एम्प्लोमेंट ऑफ सिस्कुटी इंटेरप्ट अँड २००१ (कायदा) च्या कसम १३(१) सहवाचिता सिस्कुटी इंटेरप्ट (एम्प्लोमेंट) रकस, २००१ (रकस) च्या नियम ३ अन्वये, ज्याअर्बी खालील स्वाधरीकर्ती हे हीरोहोसिंगफायनान्स लिमिटेड (ज्याएव्हीएनएल)चे प्राधिकृत अधिकारी हे खालील स्वाधरीकर्ता आहेत आणि सिस्कुटीइंट अँड एम्प्लोमेंट ऑफ सिस्कुटी इंटेरप्ट (एम्प्लोमेंट) रकस, २००१ च्या नियम ३ सहवाचिता कसम १३(१) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत यांनी सूचनाई कायद्याच्या कसम १३(१) अन्वये याचे नमुद्र नुदग्याना मागणी सूचना दिली आहे. ज्यामध्ये कर्जदार/सहकर्जदार/जामिदार (सर्व प्लेसीफिना एफव्हिन कर्जदार)/कायदेशीर वासदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना कडजियान आहे होत आहे की, संपंधि सूचनेच्या तारखेव्यसून ५ दिवसानंतर मागणी सूचनेत नमुद्र रक्कम जमा करावी. सद्य सूचनेच्या प्री रिवंडरटि घेतल आहे. माग्न वेळान आली होती आणि ते वाकतल स्वाधरीकर्ते उरल्या आहे आणि सद्य कर्जदार/कायदेशीर वासदार/कायदेशीर प्रतिनिधी यांची इन्चा असल्यास सर्वसाधारण कायद्यावरील वेळेस कोणत्याही कायद्याच्या दिशारी खालील स्वाधरीकर्तीकडून प्राप्त करून घेतला.

वरील संर्कपत्ता पुढा एकाच सद्य कर्जदार/कायदेशीर वासदार/कायदेशीर प्रतिनिधी यांना देवे सूचना केव्हाच येत आहे की, सद्य कर्जदाराद्वारे निष्पत्ति कर्च करानाचा व इतर वस्तुवेच/तेथी खजवतात नुदग्याना संपूर्ण रक्कम भरा होईलच आणि/किंवा मुदळेच्या तारखेपर्यंत कायदा (४) मध्ये नमुद्र संधिपत तारखेव्यसून खाली दिलेल्या तपशीलांवर पुढील व्याजासह एफव्हिन संधिपत नावांच्या सगोर दिलेली रक्कम संधिपत सूचनेच्या तारखेव्यसून ६० दिवसानंतर एचएव्हाएलकडे जमा करावी. कर्चचे एलसीडीकीरीता प्रिडिडी म्हणुन सद्य कर्जदाराद्वारे एचएव्हाएलकडे कालील प्रतिभूत मालमता तारण देण्यात आली होती.

कर्च खाते क्र.

कर्जदार/कायदेशीर वासदार/कायदेशीर प्रतिनिधीचे नाव

खालीलतारखेला एमएव्हीए कर्जदारी सक्कम (१५)

मागणी सूचना दिनांक

एजीएम तारिख

HHFVRRPLAP 23000039749 मोहम्मद मुहम्मद रोहद जवाला मोहम्मद मुहम्मद रोहद ११.११.२०२५ रोजी रु.१६,३५,६६५/- 15-11-2025 04-03-2024

प्रतिभूत मालमता/स्वाधर मालमता/तारणा मालमतेचे वर्नी: फ्लॅट क्र.५०५, ५वा मजलावर, मोझमप सेर सुमारे २२५ चौ.फूट क्षेत्रफळ (किर अय), आकाशवीर आरटीसी आणि सोसायटी म्हणुन ज्ञात आकाशवीर सक्कारी गुरुनिमिण संसंग लिमिटेड म्हणुन ज्ञात इमारतीमध्ये, प्लॉट असलेल्या सीएस क्र.१ बी/१६२९, १६वा, माझगाव, तालुका मुंबई आणि जिहिरा मुंबई येथील सर्व भाग व खंड.

HHFMMHOUH22000023548/HHFMMUMIPL22000023569 राकेश नागरक केशी निमिशा नम्वत मेहरी ११.११.२०२५ रोजी रु.३३,०१,५०७/- 13-11-2025 04-11-2025

प्रतिभूत मालमता/स्वाधर मालमता/तारणा मालमतेचे वर्नी: फ्लॅट क्र.१०४, ११, ३५ चौ.मी. कोरट रोहद (शे), ६५ व्या मजलावर, एस विंग, 'अर्कोपॅलिर्स' म्हणुन ज्ञात प्रकल्पान, बान्नीने क्षेत्रफळ ३.३५ चौ.मी. फ्लॅटीडी बीकडेने, जमीनविलेख सर्वे क्र.६६ (११५) हिस्सा क्र.३, शे, सी, सी, ४५, ५५, ६५, ७५, ८५, ९५, १०५, सर्वे क्र.६६ (११५) हिस्सा क्र.१, २, ३, ४, ५, सर्वे क्र.६६ (११५) हिस्सा क्र.३/११, ३/११, ४/११, ५/११, ६/११, ७/११, ८/११, ९/११, १०/११, ११/११, १२/११, १३/११, १४/११, १५/११, १६/११, १७/११, १८/११, १९/११, २०/११, २१/११, २२/११, २३/११, २४/११, २५/११, २६/११, २७/११, २८/११, २९/११, ३०/११, ३१/११, ३२/११, ३३/११, ३४/११, ३५/११, ३६/११, ३७/११, ३८/११, ३९/११, ४०/११, ४१/११, ४२/११, ४३/११, ४४/११, ४५/११, ४६/११, ४७/११, ४८/११, ४९/११, ५०/११, ५१/११, ५२/११, ५३/११, ५४/११, ५५/११, ५६/११, ५७/११, ५८/११, ५९/११, ६०/११, ६१/११, ६२/११, ६३/११, ६४/११, ६५/११, ६६/११, ६७/११, ६८/११, ६९/११, ७०/११, ७१/११, ७२/११, ७३/११, ७४/११, ७५/११, ७६/११, ७७/११, ७८/११, ७९/११, ८०/११, ८१/११, ८२/११, ८३/११, ८४/११, ८५/११, ८६/११, ८७/११, ८८/११, ८९/११, ९०/११, ९१/११, ९२/११, ९३/११, ९४/११, ९५/११, ९६/११, ९७/११, ९८/११, ९९/११, १००/११, १०१/११, १०२/११, १०३/११, १०४/११, १०५/११, १०६/११, १०७/११, १०८/११, १०९/११, ११०/११, १११/११, ११२/११, ११३/११, ११४/११, ११५/११, ११६/११, ११७/११, ११८/११, ११९/११, १२०/११, १२१/११, १२२/११, १२३/११, १२४/११, १२५/११, १२६/११, १२७/११, १२८/११, १२९/११, १३०/११, १३१/११, १३२/११, १३३/११, १३४/११, १३५/११, १३६/११, १३७/११, १३८/११, १३९/११, १४०/११, १४१/११, १४२/११, १४३/११, १४४/११, १४५/११, १४६/११, १४७/११, १४८/११, १४९/११, १५